



Pune Metropolitan Region Development Authority, Pune

3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आकड्यां रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी-चिंचवड, पुणे 41104

3rd floor, New Administrative Building, Near Akurdi Railway Station, Akurdi, Pune - 411044

Phone no. 020-259 33 333 / 44 / 56 Email: comm.@pmrda.gov.in



(मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्र. ६.६.१ नुसार)

जा.क्र. : DP/वीएमए/मौ.जांमुळ/ग. नं. २०२,२०३ व इतर/प्र.क्र. PMRDA-२५-६१६२० दि.१२/०८/२०२५
प्रति, PMRDA/TR/2025/APL/0002

PMRDA/TR/2025/APL/0002

मौजे-जामुंग, तालुका-मावळ, जिल्हा-पुणे, येथील ग. नं.२०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३५, २३७, क्षेत्र-०.००चौ.मी. क्षेत्रावरील "तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रकल्पावधील सुधारित रेखांकन प्रस्ताव तत्प्राधिकरणाकडे प्राप्त झाला आहे.

(मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने)


सह महानगर नियोजनकार
(विकास परवानगी विभाग)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

प्रत :- उपअधिक्षक, मुमि अभिलेख, मावळ यांना परिशिष्ट 'अ' अट क्र. २ मध्ये नमुद प्रमाणे मोजणी करणेकामी अग्रेसित.

मौजे-जामुळ, तालुका-मावळ, जिल्हा- पुणे, येथील ग. नं. २०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२पै, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३४पै, २३७पै, क्षेत्र- २५४७२०.०० चौ.मी. क्षेत्रावरील "सुधारित तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रस्ताव.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेकडील दि. / २०२५ रोजीचे पत्र क्र. / २४-२५
सोबतचे
परिशिष्ट 'अ'

- २) मंजूरी नकाराप्रमाणे जागेचा विकास व बांधकाम करणे बंदीकारक राहिल.
- ३) मंजूरी रेखांकन नकाराप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर सिमांकन आखणी करून जागेची मोजणी भुमि अगिल्ख विभाग यांचेकडून करून घेणे अर्जदारावर बंधनकारक राहिल, या मुळे मोजणी नकाशासम्ये (Demarcated Plan) रेखांकनातील गुरुंडछाचे क्षेत्र, अंतर्गत रस्त्याखालील क्षेत्र दर्शविणे आवश्यक आहे. अशा प्रमाणित रेखांकनाची प्रत या कार्यालयिकडे सादर करून त्यास (Final Layout Approval) अंतीम मंजूरी घेतल्याशिवाय कोटाव्ही विकास करलेत येऊ नये.
- ४) मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील आदेश क्र. MAVAL/NA/SR/CO/2024, दि.०१/०३/२०२४ व जा.क्र. Maval/NA/SR/26/2024, पुणे दि. ०८/०८/२०२४ या पत्राव्ही जमिनीचा वर्ग, तिच्चा मोटाव, तिच्चा धारपत्तीकरण, अकृषिक आकाराणी आणि ती वरील मात्र याबाबत पत्रा मधील अटी व शर्ती अर्जदार / विकासक / जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल.
- ५) प्रस्तावासोबत मोजणी मॉ.र.नं.२६७९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६७७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८१/२०२३, दि.२६/१२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६८९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२६९९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७००/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७०९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७११/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७१९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७२९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७३९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४६/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४७/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४८/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७४९/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५०/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५१/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५२/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५३/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५४/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५५/२०२३, दि.२६/१२/२०२३, मॉ.र.नं.२७५६/२०२३



मौजे-जामुल, तालुका-मावल, जिल्हा- पुणे, येथील ग. नं. २०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२पै, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३४पै, २३७पै, क्षेत्र- २५४७२०.०० चौ.मी. क्षेत्रावरील "सुधारित तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रस्ताव.

०२/०५/२०२५ रोजी नोटरी श्रीमती. सविता प्रदिपकुमार रोकडे यांचेसमोर केलेले विहीत नमुन्यातील शपथपत्र व बंधपत्र क्र.५८/२०२५ सादर केले आहे. सदर शपथपत्र व बंधपत्रास अधिन राहून सदर बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी अर्जदार /जमीनमालक /विकासक यांची राहिल सदर शपथपत्र व बंधपत्रातील माहिती चुकीची अथवा दिशामूल करणारी आढळून आल्यास झालेले बांधकाम अनधिकृत समजून कारवाईस पात्र राहिल.

- ७) विषयांकित जमिनीवर कोणतेही विकास कार्य सुरु करण्यापूर्वी रेखांकन जागेवर सिमांकित करून भूमी अभिलेख खात्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. मंजूर रेखांकनानुसार जागेवरील सिमांकन झाल्यानंतर, भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्तांची रुंदी, १५% सुविधा भूखंड व १०% खुल्या जागेचे क्षेत्र मंजूर रेखांकनात दर्शविल्यापेक्षा कमी भरता कामा नये. यामध्ये कोणताही बदल झाल्यास रेखांकन पुन्हा मंजूर करून घेणे बंधनकारक राहिल. अशा प्रमाणित रेखांकनाची प्रत प्राधिकरणास सादर करून त्यास अंतिम मंजूरी घेतल्याशिवाय कोणताही विकास करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनानुसार अंतर्गत रस्ते, सुविधा भूखंडातील क्षेत्र त्याचप्रमाणे मंजूर प्रादेशिक योजनेचे रस्ते / रस्ता रुंदीने बाधीत क्षेत्र जागा मालकास/ विकासकास वाढीव चटईक्षेत्राच्या बदलात संबंधित नियोजन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे झाल्यास अशा अनुषंगिक क्षेत्राची मोजणी जागा मालकाने /विकासकाने संबंधित भूमी अभिलेख विभागाकडे रितसर अर्ज करून घेणे बंधनकारक राहिल. तदनंतर अशा क्षेत्राखालील जमिनीचे खरेदीखत संबंधित नियोजन प्राधिकरणाचे नावाने जागा मालकाने /विकासकाने स्वखर्चाने करून देऊन तसा ७/१२ उतारा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा ताबा दिल्यानंतरच अशा क्षेत्राचा वाढीव चटई क्षेत्र मिळणेबाबत आवश्यक त्या बांधकाम नकाशा व अनुषंगिक कागदपत्रासह अर्ज करण्यास अर्जदार पात्र राहिल.
- ८) अभिन्यासातील रस्ते, व खुली जागा यांची देखभाल व अभिन्यासामध्ये दर्शविलेले वर्गीकृत /प्रादेशिक योजना रस्ते/ रस्ता रुंदीकरणातील क्षेत्र सर्व जनतेच्या वापरासाठी तसेच शेजारच्या जमीनमालकास वापरण्यास खुले ठेवणे बंधनकारक राहिल.
- ९) विकास नियंत्रण नियमावली मधील नियम क्र. ६.८ नुसार रेखांकनातील सर्व मूलभूत सुविधा (रस्ते, गटारे, मलनिस्सारण व्यवस्था, पाणी पुरवठा, लाईट, स्टॉम वॉटर इ.) उपलब्ध करून देणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल. तसेच सदर नियमातील तरतूदीनुसार खुली जागा विकसीत करण्यासह सर्व पायाभूत सुविधा दोन वर्षात विकसीत करण्याची जबाबदारी इत्यादी अर्जदार/ विकासक/ जमीनमालक यांची राहिल. मुलभूत सुविधा ज्याप्रकारे पूर्ण होतील त्यानुसार बांधकाम करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
- १०) जागेतील/ जागेतल्या नाल्याच्या/ नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येईल, असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्याचप्रमाणे उक्त जमिनीवरील विकास करताना जागेवरील भूपृष्ठ रचनेमध्ये अनाधिकृत बदल करता येणार नाहीत. सदर अटीचा भंग करून विकास केल्याने दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी अर्जदार / विकासक/ जमीनमालक यांची राहिल.


सह




Housiey.com

मौजे-जांभुळ, तालुका-मावळ, जिल्हा- पुणे, येथील ग. नं. २०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२पै, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३५पै, २३७पै, क्षेत्र- २५४७२०.०० चौ.मी. क्षेत्रावरील "सुधारित तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रस्ताव.


- ११) विषयांकित रेखांकन नकाशाची छाननी प्रस्तावसोबत उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे केलेली आहे. (उदा. ७/१२ उतारे, कुलमुखत्यारपत्र, संमती पत्र, मोजणी नकाशा इ.) या कागदपत्रांच्या अधिकृततेबाबत व अद्ययावत नोंदीबाबत अर्जदार जबाबदार राहतील.
- १२) विषयांकित जागेचे एकुण क्षेत्र विचारात घेऊन रेखांकन नकाशाची छाननी केलेली असून रेखांकनातील स्वतंत्र भुखंड मंजूरी खेरीज उक्त जागेची तुकड्या तुकड्याने उपविभागणी करून विक्री करता येणार नाही.
- १३) प्रस्तावित जागेचे अथवा गट नंबर मधील उर्वरित जागेचे तुकडे पाडुन अथवा गुंठेवारी प्रमाणे अनाधिकृतारित्या भुखंड पाडता येणार नाही. अशा प्रकारे अनाधिकृतारित्या तुकडे पाडल्यास ही परवानगी रद्द समजण्यात येईल.
- १४) विषयांकित रेखांकन नकाशातील गणितीय चुका वा जागेवर बांधकाम नकाशावर नमूद केल्या व्यतिरिक्त जादा बांधकाम असल्यास त्यास संबंधित वास्तुशिल्पी व अर्जदार जबाबदार राहतील. जागेतील/ जागेलगतच्या नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येईल असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही व नाल्यास सुयोग्य मजबुतीकरण करणे आवश्यक राहिल.
- १५) पोहच रस्तारुंदीने बाधीत क्षेत्र रस्त्याचे सार्वजनिक वापरासाठी कायमस्वरूपी खुले ठेवणे आवश्यक राहिल व समुचित प्राधिकरणाने ही जागा मागणी केल्यानंतर ती विनातक्रार प्राधिकरणाच्या ताब्यात देणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.
- १६) अर्जदार/विकासक/ जमिनमालक यांनी रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवरील क्र.५६, दिनांक - ०२/०४/२०२५ अन्वये दिलेल्या शपथपत्रास अधिन राहुन ही परवानगी देण्यात येते असुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी सुधारित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील सर्व नियम आणि भारतीय मानक ब्युरोने विहित केलेल्या सुरक्षा प्रमाणकांचे पालन करणे अर्जदार / विकासक/ जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल. (नियम क्र. ७.१)
- १७) विकास नियंत्रण नियमावली २०१८ मधील नियम क्र. १५.२.३३ नुसार मंजूर अंतिम रेखांकनातील अंतर्गत रस्त्याखालील क्षेत्र जागेवर मोजणी व विकसीत करुन १/- रुपये मोबदल्यात प्राधिकरणाच्या ताब्यात देणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
- १८) सदर जमिनीचे क्षेत्रफळ ५०० चौ.मी. पेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक ८० चौ.मी. क्षेत्रासाठी एक झाड याप्रमाणे वृक्ष लागवड करणे व त्याची जोपासणा करणे अर्जदार/ विकासक /जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल.
- १९) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम २००९ मधील अनुसूची १ कलम ७ (एच) मधील प्रमाणकानुसार वृक्षांची लागवड करतांना स्थानिक वृदु हवामान तसेच स्थानिक उपलब्ध वृक्षांच्या जाती विचारात घेऊन अनुरूप असलेल्या संवर्गातील वृक्षांची निवड करण्याची काळजी घ्यावी.
- २०) मिळकतीवर स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड करणेसाठी ३ x ३ फूट आकाराची जागा प्रत्येक चार मीटर अंतरावर सोडणे आवश्यक आहे व तशी जागा नकाशावर दाखवणे आवश्यक आहे.





मौजे-जामुळ, तालुका-मावळ, जिल्हा- पुणे, येथील गा. नं. २०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३५, २३७, क्षेत्र- २५४७२०.०० चौ.मी. क्षेत्रावरील "सुधारित तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रस्ताव.

- २१) बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर काम चालू करण्याआधी वृक्ष पूर्ण काढणे/पुनरोपण करणेसाठी मा. वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्व मान्यता घेणे बंधनकारक आहे.
- २२) भाग/अंतिम भोगवटा प्रमाणपत्र निर्गमित करते वेळी वृक्ष प्राधिकरणाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे. भाग भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास एकूण मंजूर बांधकाम क्षेत्रापैकी भाग भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात मानांकानुसार वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. परंतु प्रस्तावित एकच इमारत असल्यास ना-हरकत दाखला घेणे पूर्वी मानांकानुसार संपूर्ण वृक्षांची लागवड करण्यात यावी. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील वृक्ष लागवडीबाबतच्या अटी व शर्तीचे पालन न झाल्यास वृक्ष संवर्धनाच्या अनुषंगाने प्रती झाड रु. २०००/- या प्रमाणे अनामत रक्कम भरणे तसेच निकषानुसार झाडे लावल्यानंतर वृक्षांसंबंधीत भाग/अंतिम नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.
- २३) उपरोक्त प्रस्तावाबाबत वृक्षाविषयी भविष्यामध्ये निर्माण होणारे आक्षेप व न्यायालयीन प्रकरणांची संपूर्ण जबाबदारी अर्जदार / जागा मालक / विकसक यांची राहिल.
- २४) सदर रेखांकन हे (Tentative Layout Approval) तात्पुरते रेखांकन मंजूरीची शिफारस करण्यात येत आहे. सदर रेखांकनाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून (Final Layout Approval) अंतिम रेखांकन मंजूरी घेणे बंधनकारक आहे.
- २५) नियोजित इमारतीसाठी/ विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय आपण अर्थासित केलेल्या सक्षम प्राधिकरणाने/ ग्रामपंचायतीने न केल्यास या प्रकल्पास पिण्याच्या पाण्याची आवश्यक ती पूर्तता अर्जदार / विकसक / जमिन मालक यांनी स्वखर्चाने प्रत्यक्ष वापरापुर्वी करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार यांनी नोटरीईज्ड पत्र क्र.५७, दि. ०२/०४/२०२५ रोजीचे हमीपत्र जोडले आहे. त्यातील सर्व अटी व शर्ती अर्जदार/विकासक/ जमिनमालक यांचेवर बंधन राहिल. त्याचप्रमाणे सांडपाण्याची व मैला निर्मुलनाची सुयोग्य व्यवस्था प्रत्यक्ष वापरापुर्वी करणे बंधनकारक राहिल.
- २६) केंद्र शासनाच्या Ministry Of Civil Aviation ची अधिसूचना क्र. G.S.R. ७५१ (E) दि. ३०/०९/२०१५ अन्वये इमारतीच्या उंचीवर बंधने घालण्यात आलेली आहेत. AVIATION विभागाच्या COLOUR CODED ZONING MAP नुसार P-७ या विभागात समाविष्ट असून P-७ विभागाकरिता अनुज्ञेय उंची ७४२.० मी AMSL आहे. या कार्यालयात उपलब्ध असलेला ELU नकाशानुसार AMSL ६४०.० मी. आहे. सदर प्रस्ताव हा फक्त रेखांकनाचा प्रस्ताव असल्याने सदर रेखांकन नकाशाप्रमाणे AVIATION विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक नाही. तथापि, त्यानुषंगाने जागेवरील AMSL अनुज्ञेय होणारी रेखांकनाची टॉप लेवल उंचीबाबतची खातरजमा करणे अर्जदार/ वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहिल.
- २७) सदर प्रकरणी अर्जदार सुधारित तात्पुरते रेखांकन परवानगी वेळी छाननी शुल्क चलन क्र. SCRF/२५० दि. ०२/०६/२०२५ रक्कम रुपये ९४०००/-, अंतिम विकासात विकास शुल्क चलन दि. २८/०७/२०२५ रक्कम रुपये ४२०३९९०/-, व विकास शुल्क चलन दि. २८/०७/२०२५ रक्कम रुपये ९४४४६०/- अन्वये ऑनलाईन प्रणालीद्वारे भरणा केलेला आहे.



मौजे-जांभुळ, तालुका-मावळ, जिल्हा- पुणे, येथील ग. नं. २०२, २०३, २०४, २०५, २०८, २१२पै, २१३, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२६, २२७, २२८, २२९, २३२, २३३, २३५पै, २३७पै, क्षेत्र- २५४७२०.०० चौ.मी. क्षेत्रावरील "सुधारित तात्पुरते रहिवास रेखांकन" प्रस्ताव.

- २८) प्रस्तुत जमिनीवर भविष्यात छाननी शुल्क, ,एन.ए. प्रिमियम, विकास शुल्क, इत्यादी बाबतच्या रक्कमेची बाकी उद्धवल्यास सदर रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
- २९) अर्जदार यांनी सादर केलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे ही चुकीची/दिशाभूल करणारी आढळल्यास प्रस्तुतची सुधारित तात्पुरती विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजणेत येईल.
- ३०) प्रस्तावासोबतच्या रेखांकन/बांधकाम नकाशांचे दोन संच स्वाक्षांकित करून सोबत जोडले असून प्रस्तावासोबतची अन्य सर्व कागदपत्रे प्राधिकरणाच्या अभिलेखार्थ राखून ठेवण्यात येत आहेत.

(मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने)



सह महानगर नियोजनकार
(विकास परवानगी विभाग)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

